




उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.
 मुख्यकार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हाठाणे, महाराष्ट्र
Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
 Tel No:- ९५२५१-२७२०११६ / १२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



No. UMC:TD:UNIT-7: 99:2023
 Token No. 41202300011258
 To,

Date: 11 / 7 / 2023
 Sr. No: 49/1769

Shri/Smt. Ajay Dayaldas Agicha

BLK.C-680,679/ROOM NO.1359,1358 NETAJI ROAD LAXMI
 DHAM APT,FLAT NO.301
 Ulhasnagar - 421003.

Sub : Mutuation of Entry as a Owner/ Occupier in respect of Property
bearing Sr. No. 49CI008208100 of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated. 22/06 /2023

Sir,

Your name has been entered in place of Shri/Smt. KAVITA DAYALDAS AGHICHA Under Serial No. 1769 Ward. 49 Prop.No- 49CI008208100 as a person primarily liable to Property Tax.

The Entry in the assessment book is mutuited on the basis of the following documents

1. Copy of sale deed & Index - II Registered with Registrar of assurance.	No. -----	Dt. -----
2. Conveyance Deed (CD)	No. -----	Dt. -----
3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar	No. -----	Dt. -----
4. Partition deed registered with Registrar of assurance	No. -----	Dt. -----
5. Gift deed registered with Registrar of assurance	No. -----	Dt. -----
6. Mortgage deed registered with Registrar of assurance	No. -----	Dt. -----
7. Lease deed registered with Registrar of assurance	No. -----	Dt. -----
8. Letter of Administration granted by court	No. -----	Dt. -----
9. Death Certificate of deceased Shri./Smt. -----	No. -----	Dt. -----
10. Possession Letter	No. -----	Dt. -----
11. Indemnity bond / Relinquishment of rights	No. 168	Dt. 27/05/23
12. Objection Notice published in the News paper Namely. Bittanbatmi	No. -----	Dt. 20/06/23
13. Notary Gift Deed	No. 165	Dt. 27/05/23
14. Applicant Pratidyapatra	No. -----	Dt. 22/06/23
15. Unregistered Instrument attested by Notary. Agreement For Sale .	No. -----	Dt. -----

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
 Ulhasnagar Municipal Corporation

उल्हासनगर महानगरपालिका

आ. क्र. उमपा/करवि/यु. ७ /९९/२०२३
दिनांक: ०७/२०२३

सादर,

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार "मालमत्ता कर" आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ "कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद" आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर ४९सीआय००८२०८९०० (४९/१७६९) अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री./श्रीम. कविता दयालदास आगिचा अशी नोंद असुन मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ ९७६ चौ.फु. आहे.

२) करपात्र बाबीचा तपशिल दर्शविणारा स्त्रातेउतारा सोबत जोडला आहे.

३) श्री/श्रीम. अजय दयालदास आगिचा राहणार. ब्लॉक सी-६८०.६७९/रुम नं.१३५९,१३५८ नेताजी रोड लक्ष्मी धाम अपा. प्लॉट नं. ३०१ उल्हासनगर-३ यांनी दिनांक: २२/०६/२०२३ रोजी (ना.सु.केद्र टोकन क्र.४१२०२३०००११२५८ सादर केलेला अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी श्री./श्रीम. अजय दयालदास आगिचा अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

अ) वर्ष २०२२-२०२३ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र

ब) श्री./श्रीम. कअवता दयालदास आगिचा (लिहून देणार) व श्री./श्रीम. अजय दयालदास आगिचा (लिहून घेणार) यांचे दरम्यान सि. नं. १६५ दिनांक: २७/०५/२०२३ श्री. संजीव केआर. सी. मिस्त्रा यांचे कमक्ष करणेत आलेले नोटरी बक्षिसपत्र खरेदीखताची छायांकित प्रत.

क) नोटरी श्री. संजीव केआर. सी. मिस्त्रा यांचे समक्ष (अ. क्र. १६८ दिनांक: २७/०५/२०२३ करण्या आलेले हमीपत्र/ताबापावतीची प्रत.

ड) दिनांक: २०/०६/२०२३ रोजीचे बिल्लंबातमी या वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.

इ) अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र दिनांक: २२/०६/२०२३

उपरोक्त कागदपत्रान्वये मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन नोंद करणेस कर निरीक्षक यांचे अहवाला करीता सादर.

लिपीक


४) सदर मिळकत श्री./श्रीम. अजय दयालदास आगिचा यांचे ताब्यात असुन, अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर ४९सीआय००८२०८९०० (४९/१७६९) करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. अजय दयालदास आगिचा या नावाची नोंद करणेस कळविले आहे.

५) महानगरपालिका आर्थिक उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत मालमत्ता कर आहे. त्याअनुषंगाने मालमत्ता कराचे वसुलीकामी अर्जदार यांनी सादर केलेली दस्तावेज/कागदपत्राच्या आधारे महानगरपालिका कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर ४९सीआय००८२०८९०० (४९/१७६९) अन्वये नोंद असलेल्या मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. अजय दयालदास आगिचा या नावाची नोंद वर्ष २०२२-२०२३ पासुन करणेसाठी योग्य ते आदेश /मंजूरी मिळावी.

कर निरीक्षक

उप कर निर्धारक व संकलक

कर निर्धारक व संकलक



कर निर्धारक व संकलक